

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक निमवा-१०९९/३०५/सेवा-४,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ नोव्हेंबर १९९९.

पहा : शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा-१०९९/१३०/सेवा-४, दिनांक २९ जुलै १९९९.

निर्णय

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे. १०९९/१३०/सेवा-४, दिनांक २९ जुलै १९९९ मधील आदेश अधिकारित करून शासन असे आदेश देत आहे की, १ जानेवारी १९९६ नंतर राहणीमानाच्या खर्चात झालेल्या वाढीची भरपाई म्हणून राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारकांना व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना खाली दर्शविलेल्या एकरूप दराने महागाई वाढ देण्यात येईल :—

कालावधी	महागाई वाढीचा मासिक दर
दिनांक १ जुलै १९९६ पासून ते ३१ डिसेंबर १९९६ पर्यंत	निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतनाच्या ४ टक्के.
दिनांक १ जानेवारी १९९७ पासून ते ३० जून १९९७ पर्यंत	निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतनाच्या ८ टक्के.
दिनांक १ जुलै १९९७ पासून ते ३१ डिसेंबर १९९७ पर्यंत	निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतनाच्या १३ टक्के.
दिनांक १ जानेवारी १९९८ पासून ते ३० जून १९९८ पर्यंत	निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतनाच्या १६ टक्के.
दिनांक १ जुलै १९९८ ते ३१ डिसेंबर १९९८ पर्यंत	निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतनाच्या २२ टक्के.
दिनांक १ जानेवारी १९९९ पासून पुढे	निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतनाच्या ३२ टक्के.

या आदेशाच्या प्रयोजनासाठी—

(एक) १ जानेवारी १९९६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्यांच्या बाबतीत आणि १ जानेवारी १९९६ पूर्वी कुटुंब निवृत्तिवेतन मंजूर करण्यात आलेले आहे अशा प्रकरणी, निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतन म्हणजे शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे. १०९९/३०३/सेवा-४, दिनांक १५ नोव्हेंबर १९९९ अन्वये काढलेल्या आदेशानुसार, १ जानेवारी १९९६ पासून अंमलात आलेले यथास्थिती, एकत्रित निवृत्तिवेतन किंवा एकत्रित कुटुंब निवृत्तिवेतन.

(दोन) १ जानेवारी १९९६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या निवृत्तिवेतनधारकांच्या बाबतीत आणि १ जानेवारी १९९६ रोजी किंवा त्यानंतर कुटुंब निवृत्तिवेतन प्रथमच मंजूर करण्यात आले आहे अशा प्रकरणी, निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतन म्हणजे शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे. १०९९/३०२/सेवा-४, दिनांक १५ नोव्हेंबर १९९९ अनुसार, यथास्थिती, मूळ निवृत्तिवेतन/मूळ कुटुंब निवृत्तिवेतन.

२. रुपयाऱ्या अपूर्णाकात असलेली महागाई वाढीची रक्कम प्रदान करताना ती पुढील रुपयात पूर्णाकित करण्यात येईल.

३. नियुक्तीच्या/पुनर्नियुक्तीच्या काळातील महागाई वाढीचे विनियमन, एकापेक्षा अधिक निवृत्तिवेतने घेतली जात असलील अशा प्रकरणी महागाई वाढीचे विनियमन इत्यादीसारख्या, निवृत्तिवेतनधारकाना महागाई वाढ देण्याच्या बाबतीत, लागू होणाऱ्या इतर तरतुदींत कोणताही बदल होणार नाही.

४. या आदेशानुसार देय ठरणारी महागाई वाढ ही आता एकरूप दराने देण्यात येणार असल्यामुळे या आदेशासोबत महागाई वाढ दर्शविणारे शीघ्रगणक जोडण्यात आलेले नाही. यापुढेही महागाई वाढीच्या आदेशासोबत शीघ्रगणक जोडण्यात येणार नाही. प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी निवृत्तिवेतन संवितरण अधिकारी म्हणजे यथास्थिती, अधिदान ट लेखा अधिकारी, मुंबई/कोषागार अधिकारी यांची राहील.

५. १ जुलै १९२६, १ जानेवारी १९१७, १ जुलै १९१७, १ जानेवारी १९१८, १ जुलै १९१८ आणि १ जानेवारी १९१९ पासून निवृत्तिवेतनधारकाना निवृत्तिवेतनात वाढ मंजूर करण्यासंबंधी, शासन निर्णय वित्त विभाग, क्रमांक निमवा. १०१६/१०८/सेवा-४, दिनांक ४ ऑक्टोबर १९१६, शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा. १०१७/२१/सेवा-४, दिनांक ३ मे १९१७, शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा. १०१७/७६/सेवा-४, दिनांक १४ ऑक्टोबर १९१७, शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा. १०१८/२०/सेवा-४ दिनांक १२ मे १९१८, शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा. १०१८/१३०/सेवा-४, दिनांक २९ जुलै १९१९ अन्वये काढण्यात आलेले आदेश आणि शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा. १०१९/१३०/सेवा-४, दिनांक २९ जुलै १९१९ अन्वये काढण्यात आलेले आदेश आणि शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा. १०१९/१३०/सेवा-४, दिनांक २९ जुलै १९१९ अन्वये काढण्यात आलेले आदेश आणि शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा. १०१९/१३०/सेवा-४, दिनांक २९ जुलै १९१९ अन्वये काढण्यात आलेले आदेश आणि शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा. १०१९/१३०/सेवा-४, दिनांक २९ जुलै १९१९ अन्वये काढण्यात आलेले आदेश आणि शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा. १०१९/१३०/सेवा-४, दिनांक २९ जुलै १९१९ अन्वये काढण्यात आलेले आदेश आणि शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा. १०१९/१३०/सेवा-४, दिनांक २९ जुलै १९१९ अन्वये काढण्यात आलेले आदेश आणि शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा. १०१९/१३०/सेवा-४, दिनांक २९ जुलै १९१९ अन्वये काढण्यात आलेले आदेश आणि शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा. १०१९/१३०/सेवा-४, दिनांक २९ जुलै १९१९ अन्वये काढण्यात आलेले आदेश आणि शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा. १०१९/१३०/सेवा-४, दिनांक २९ जुलै १९१९ अन्वये काढण्यात आलेले आदेश आणि शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक निमवा.

६. १९१६ पूर्वीच्या निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारकाना १ जुलै १९१६, १ जानेवारी १९१७, १ जुलै १९१७, १ जानेवारी १९१८, १ जुलै १९१८ व १ जानेवारी १९१९ पासूनच्या महागाई वाढीच्या थकबाकीधे प्रदान या आदेशानुसार केले जाणार नाही याची निवृत्तिवेतन संवितरण प्राधिकन्यांनी (म्हणजे यथारिती, अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/कोधागार अधिकारी) नोंद घ्यावी. याचे कारण असे की, त्यांच्या बाबतीत त्यांना शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे. १०१९/३०३/सेवा-४, दिनांक १५ नोव्हेंबर १९१९ सोबत जोडण्यात आलेल्या शीघ्रगणकात दर्शविल्याप्रमाणे प्रदान करावयाच्या थकबाकीत, या आदेशानुसार देय ठरणाऱ्या महागाई वाढीच्या फरकाच्या रकमेचाही अंतर्भाव आहे.

७. शासन असाही आदेश देत आहे की, ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यापीठे, यामधील निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफारासह लागू राहील.

८. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व वंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुकाच्ये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहील.

९. यासंबंधीचा खर्च, वरील परिच्छेदांमध्ये नमूद केलेल्या निवृत्तिवेतनधारकांची/कुटुंब निवृत्तिवेतनधारकांची निवृत्तिवेतने ज्या अर्थसंकल्पीय शीर्षाखाली सर्वी टाकण्यात येतात त्या शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या त्या शीर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागाविण्यात यावा.

१०. शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या महागाई वाढीच्या प्रदानासंबंधातील सर्व प्रचलित आदेश, योग्य त्या फेरफारासह, आता मंजूर करण्यात आलेल्या महागाई वाढीसही लागू ठरतील.

११. या शासन निर्णयाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वसन्त या. औधरी,
शासनाचे उपसचिव.